



RAW EDGE INDUSTRIAL SOLUTIONS LIMITED

AN ISO 9001:2015 & 14001:2015 CERTIFIED COMPANY | CIN: L46201MH2005PLC240892

REGD. OFFICE:
B1-401, B WING, BOOMERANG,
CHANDIVALI FARM ROAD,
ANDHERI EAST, MUMBAI - 400072.
M : +91 9724306856

CORPORATE OFFICE:
02, NAVKRUTI APPT., B/H. B.R. DESIGNS,
NR. LAL BUNGLOW, ATHWALINES,
SURAT - 395007.
M : +91 9724326805

Date: 23/05/2026

To,
BSE Limited
Phiroze Jeejeebhoy Towers,
Dalal Street,
Mumbai-400001

Script ID/Code/ISIN : RAWEDGE / 541634 / INE960Z01014

Subject : Intimation of Newspaper Advertisement of Extract of standalone audited financial results for the quarter and year ended 31st March, 2026

Reference No. : Regulation 47 and 30 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015

Dear Sir/Madam,

We wish to inform that pursuant to Regulation 47 and 30 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, we enclose herewith copies of extract of audited financial result for the quarter and year ended on 31st March, 2026 published in newspapers on Saturday, 23rd May, 2026.

1. English Daily: "News Hub" dated 23rd May, 2026.
2. Regional Language Daily: "News Hub Marathi" Mumbai dated 23rd May, 2026.

Kindly take the above information on record and oblige.

Thanking you.
Yours Faithfully,
For Raw Edge Industrial Solutions Limited

Prashant Agarwal
Whole-time Director & CFO
DIN:10394966

Encl.: As above

Extension of Traffic & Power Block at CSMT Platform Nos. 16 & 17 for Redevelopment Work, Certain Mail/Express Trains to be Short Terminated for 10 Days

Shrikant Khuperkar

Mumbai: Central Railway will continue to operate a Traffic & Power Block at Platform Nos. 16 & 17 of Chhatrapati Shivaji Maharaj Terminus (CSMT) in connection with the redevelopment work carried out by RLDA. As part of the redevelopment project, foundational work and other essential activities at Platform Nos. 16 & 17 will be carried out during the block period. Accordingly, the following UP Mail/Express trains, Journey Commencing On 29.05.2026 onwards, will remain short terminated for a period of 10 days: Short Terminated at Dadar: * Train No. 12112 Amravati - CSMT Express, * Train No. 11002 Ballarshah - CSMT Nandigram Express, * Train No. 12810 Howrah - CSMT Express, * Train No. 11020 Bhubaneswar - CSMT Konark Express, * Train No. 22144 Bidar - CSMT Express, * Train No. 22108 Latur - CSMT Express, * Train No. 22120 Madgaon - CSMT Tejas Express.

Short Terminated at Thane: * Train No. 12134 Mangaluru - CSMT Express.

These blocks are essential for infrastructure development and modernization of CSMT under the redevelopment project. Passengers are requested to bear with the Railway Administration for the inconvenience caused and plan their journey accordingly.

Tributes paid to Sagar Shinde, martyr of Gavdevi tragedy

D S Rajkumar

Thane : The mortal remains of Sagar Suryakant Shinde, a station officer of the fire department who was martyred while extinguishing a fire in the Gavdevi Bhaji Mandai area, were brought to the fire station at Nitin Company. On this occasion, Mayor Sharmila Pimpolkar, MLA Jitendra Awhad, Madhavi Naik, Municipal Commissioner Saurabh Rao, Deputy Mayor Krishna Patil, Leader of the House Hanmant Jagdale, Leader of the Opposition Ashraf Shanu Pathan, Corporators Yogesh Jankar, Mukesh Mokashi, Narayan Pawar, Abhijit Pawar, Additional Commissioner 1 Sandeep Malvi, Additional Commissioner 2 Prashant Rode, Deputy Commissioner G.G. Godepure, Manish Joshi, Dinesh Tayde paid tribute to martyr Sagar Shinde. On this occasion, Mayor Sharmila Pimpolkar met and consoled martyr Sagar Shinde's mother Jayshree Shinde and wife Madhuri Shinde. On this occasion, officers and employees of Thane Fire Department, Mumbai Municipal Corporation Fire Department, Navi Mumbai Fire Department, Panvel Fire Department, Kulgaon Badlapur Fire Department also paid tribute to martyr Sagar Shinde. The body of security guard Kalu Shankar Gadekar (age 55), who died in the accident, was taken to his native village of Gadekarwadi, Gangapur, Ambegaon, Pune district after the autopsy. Mayor Sharmila Pimpolkar paying tribute to martyr Sagar Shinde, Municipal Commissioner Saurabh Rao paying tribute to martyr Sagar Shinde.

The situation in the Gavdevi vegetable market area is under control

Dinesh Singh

Thane : A major fire broke out at Gavdevi Vegetable Market in Thane at 3:30 am today. On receiving information about the incident, fire brigade personnel immediately reached the spot. Also, employees of the Emergency Department, Mahavitaran and Naupada Police Station also reached. To extinguish the fire, 3 fire engines of the fire department, 1 water tanker, 2 rescue vehicles and staff of the disaster management cell were working with 1 pickup vehicle. With the help of the fire department, Thane Disaster Response Team, staff of the regional disaster management cell, the situation was brought under control by 12.30 pm. The exact cause of the fire is not yet clear and further investigation is underway. At present, cooling work is underway at the said place and cleaning work will be undertaken there from Friday. Mayor Sharmila Pimpolkar, MP Naresh Mhaske, MLA Sanjay Kelkar, Commissioner Saurabh Rao, Deputy Mayor Krishna Patil, Leader of the House Hanmant Jagdale, local corporators Sanjay Vaghule, Sunesh Joshi, Additional Commissioner 1 Sandeep Malvi, Additional Commissioner 2 Prashant Rode, Deputy Commissioner G.G. Godepure, former corporator Sandeep Lele visited the spot and inspected the situation. The mayor met the injured, Mayor Sharmila Pimpolkar visited Chhatrapati Shivaji Maharaj Hospital to meet and question firefighter Sujit Pashte (45) and Sameer Jadhav (40), who were injured while extinguishing a fire in the Gavdevi Bhaji Mandai area.

PUBLIC NOTICE

Notice is hereby given to the public at large that Late Mr. Khawaja Tafazz-ul-Hussain Abbas Hussain expired on 12/10/2014 and was the owner of Flat No. B/201, admeasuring built-up area of 670 sq. ft., in the building known as "Makhdumiya Apartment", B Wing, constructed on plot within the land bearing Survey No. 151, Hissa No. 7 (Part), Plot No. 13, situated at Dongre Nagar, opposite Tanwar Nagar, Old Mumbai Pune Road, lying and being at Village Kausa, Mumbai, Taluka and District Thane - 400612, Maharashtra. That after the demise of the said deceased owner, his legal heirs are: 1. Mr. Javed Hussain Khwaja (Son) 2. Mrs. Umeza Mohammad Ataur Rehman (Daughter). Further, Mrs. Umeza Mohammad Ataur Rehman has executed her No Objection Certificate (NOC) on and Power of Attorney 23/11/2025 in favour of Mr. Javed Hussain Khwaja, authorizing him to deal with and transfer the aforesaid property. If anyone claims any right, title and interest regarding the above said property shall raise objection and claims for the above said flat property in general within 21 days from the date of notice. Please take Note of this.

By- Mr. Javed Hussain Khwaja
Mob.No.-9324530045
91727 08016

Nusheen J. Khwaja
(Advocate High Court)
Mob: 9004284125
103, Apna Apt., Near Mumbra Eng. School, Amrut Nagar, Mumbai, Thane -400612.

PUBLIC NOTICE

Public Notice is hereby given to the General Public that, my clients informed to me that the property bearing Flat admeasuring 1600 sq. ft. Built up area with terrace admeasuring 600 sq. ft. on the First Floor in building known as RAM NIWAS constructed on CTS Nos. 526/6 and 527/7 and Plot Nos. 226, 227/C at Village Sion (E), Tal and Dist Mumbai City-400022 was owned by Mr. Chamanlal Jodhram. The said Mr. Chamanlal Jodhram died intestate on 22/09/2002 leaving behind his last Will and testament dated 14/12/2001 registered with the sub-registrar office under serial No. Mumbai/8651/2001. As per the said Will the said property bequeathed to Mr. Kasturilal Chamanlal Obhan & Mr. Kishor Chamanlal Obhan. By a Registered Agreement of Sale and Assignment dated 23/08/2007 registered with the sub-registrar office Mumbai-2 under serial No. 7186/2007 Mr. Kasturilal Chamanlal Obhan had sold and transferred the said Flat to Mr. Karnalisingh Bahadursingh Banga and Loviyot Kaur Karnalisingh Banga. In this Agreement Mr. Kishor Chamanlal Obhan not added as party. So, my client hereby requested to general public that if anybody is having any claim, rights, interest in respect of the said property by way of Sale, Exchange, Mortgage, lease, lien charges, maintenance, license, gift, inheritance rights, bequest possession, assignment or encumbrance of whatsoever nature hereby requested to intimate to the undersigned in writing at the address mentioned below with all necessary and supporting documents within 07 days from the date of publication hereof. If claims will not received within 07 days then it shall be presumed that there is/are no any claims, objection, rights of any person in the said property.


Date: 22/05/2026

For Lawist Associates
Adv. Sunil D. Gaikwad
Office No. 315, 3rd Floor, Bawa Tower, Plot No. 78/79, Sector 17, Vashi, Navi Mumbai-400703. Mo. No. 750649403

PUBLIC NOTICE

NOTICE IS HEREBY GIVEN TO THE PUBLIC IN LARGE that Late Mr. Shivaji Tukaram Kadam Died intestate by natural Death, on 21/07/2018, at Thane, Maharashtra. Hereinafter referred to as the "Said Deceased". The Said Deceased was the Owner of a Residential Premises bearing Flat No. 102, on the 1st Floor, admeasuring 1060 Sq. Ft. (Built-up) area, in the building no. 4 in "SAMRIDHI HEIGHTS", constructed on the land bearing Survey No. 20, Hissa No. 1 & 2 Part, situated at Village- kharegaon, kalwa, District - Thane, Maharashtra, Pin code- 400 605. Hereinafter referred to as the "Said Premises". The Said Deceased left behind his Wife Mrs. Sushma Shivaji Kadam and One Married Daughter Mrs. Kapol Chandrakant Dalvi. (Alias Kapol Shivaji Kadam) being the only legal heirs and successors to succeed in all his estates. ANY PERSON/S having any claim by way of Legacy, in over and upon any property which belongs to the Said Deceased, which is not mentioned in this Notice OR having any objection on the legal rights of the above Legal Heirs or otherwise, SHALL communicate to the undersigned at the below address with the documentary evidence in support thereof, within 15 days from the date of publication of this Notice, FAILING WHICH the above said Legal Heirs shall proceed deeming the Said Premises to be FREE FROM ALL ENCUMBRANCES, claims etc., of whatsoever nature.

ADV. HEMANT ASHOK VAREKAR
Office: 6, first floor, Vardhaman CHS., Near Vikram Book Depo, Kharkar Ali, Jambhali Naka, Thane (W).
Mob.: 8082406457
E-mail: hemantvarekar1994@gmail.com




RAW EDGE INDUSTRIAL SOLUTIONS LIMITED
CIN: L46201MH2005PLC240892

Regd. Office: B1-401, B Wing, Boomerang, Chandivali Farm Road, Andheri East, Mumbai 400072, Maharashtra, India.
Corp. Office: 02, Navkruti Apartment, B/H B.R. Designs, Near Lal Bunglow, Athwa Lines, Surat - 395007, Gujarat, India.
Tel No.: 9724306856/ 9724326805; **Email:** info@rawedge.in;
Website: www.rawedge.in

The Annual Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Annual Financial Results are available on the websites of the Stock Exchange(s) at www.bseindia.com and the listed entity at <https://rawedge.in/financial-results/>

The financial results have been reviewed and recommended by the Audit Committee and have been approved and taken on record by the Board of Directors at its meeting held on 22nd May, 2026.
Date: 22.05.2026 **For Raw Edge Industrial Solutions Limited**
Place: Surat



Prashant Agarwal
Whole-time Director & CFO
DIN: 10394966

SPECIAL RECOVERY AND SALE OFFICER,

Office of the Vaibhav Co - Operative Credit Society Ltd., Ghansoli, Navi Mumbai. Through Konkani Mahila Sahakari Patsansha Federation Ltd., Office at -A/002, Hari Palace Co-Op. Housing Society Ltd., Opposite Jaclin school, Gupte road, Jay Hind Colony No. 2, Dombivli (w), Dist. - Thane - 421202. Email Id: sronikam@gmail.com | Mobile No. 9833680195 / 9619945408

O.W No. SRO/Recovery/156/Vaibhav/1847/2026 **Date : 21/05/2026**
Proclamation of attach for Re-Sale of immovable property under Rule 11 of Maharashtra Co-Operative Society Rules, 1961.

Whereas the Defendant / Respondent Mr. Nitin Vijay Dedge, And Vijay Kashinath Dedge, Residing At - Jay Malhar Niwas, Near Gaondevi Mandir, Airoli Gaon, Navi Mumbai - 400 708, is in arrears of Vaibhav Co - Operative Credit Society Ltd., Having its office at : Near Hanuman Temple, Ghansoli, Navi Mumbai - 400 701 Through and they have arrears amount of Rs.12,66,826/- (Rupees Twelve lakh Sixty Six Thousand Eight Hundred Twenty Six Only) till 19.04.2021 as per the Recovery Certificate issued by Dy. Registrar, Co - Operative Societies, Thane Taluka, Thane. The Hon'ble Divisional Registrar, Co - Operative Societies, Konkani Division, Navi Mumbai, have issued rights to undersigned to execute the said Recovery Certificate as per the Office Order No. 2002/2021 dated 14/10/2021 under Section 156 of Maharashtra Co Operative Societies Act, 1960. The undersigned have forfeited the below mentioned real owned immovable property of the Defendant / Respondent i.e. Mr. Nitin Vijay Dedge, And Vijay Kashinath Dedge, as per the provisions of Rule 107 of Maharashtra Co - Operative Rules, 1961. And

- Whereas to recover the recovery amount, on its interest and expenses, it is required to be sale the immovable attached property sale; And
- Whereas the office of the Hon'ble District Deputy Registrar, Co-Operative Societies, Thane has fixed the **Upset Price**. And
- Hence, under this Notice it is declared that, Special Recovery and Sale Officer, Mr. Prakash Vitthal Nikam on Dated 29.06.2026 at 11.30 a.m. in the Office of Applicant Society i.e. Vaibhav Co - Operative Credit Society Ltd., Having its office at : Near Hanuman Temple, Ghansoli, Navi Mumbai - 400 701, below mentioned immovable property of Defendant / Respondent, Mr. Nitin Vijay Dedge, And Vijay Kashinath Dedge, is / are able to attend and see the proceedings of Auction of immovable property and his rights, claim, interest and property and/or part or proceeds or benefits are having in the immovable property the Recovery Officer would have Re-sell the immovable property in the highest bidding as per the attached terms and conditions of the Auction proceedings and the interested person can see and verify the concerned documents at the office Applicant Society during the office hours.

DESCRIPTION OF THE IMMOVABLE PROPERTY
ALL that pieces and parcels of land situate, lying and being Room No. 4, Municipal Unit bearing No. 4, House No. 00054, Sector - 19, Node - Airoli, Property No. AIR - AIR - 0002194311, AIR - AIR - 0054 - 004, on Ground Floor, admeasuring about 316 sq. ft. Built up in the building known as "Jay Malhar Niwas", At Post Airoli, Navi Mumbai, Tal & Dist - Thane, in the District Thane and Registration District Thane and Sub District Thane within the limits of the Navi Mumbai Municipal Corporation.

- The said outstanding amount is to be recovered from the defaulter by selling immovable property and the said amount is Rs. 18,90,443/- (Rupees Eighteen Lakh Ninety Thousand Four Hundred Forty Three Only) as on 20.05.2026.

PRAKASH V. NIKAM
Special Recovery and Sale Officer
Vaibhav Co - Operative Credit Society Ltd. through Konkani Mahila Sahakari Patsansha Federation Maryadi, Dombivli, Dist - Thane

Place : Dombivli, **SEAL**
Date : 21.05.2026



केनरा बैंक Canara Bank
A Govt. of India Undertaking

NALLASOPARA BRANCH (DP 2567), SAI KIRAN BUILDING, 1 FLOOR, NEAR HANUMAN MANDIR, TULINJ ROAD, NALLASOPARA EAST, DIST PALGHAR, MAHARASHTRA - 401209. Mb : 8655935650 Email Id. cb2567@canarabank.com

NOTICE

The sale by public auction of jewellery pledged with the Bank in the following gold loan accounts, details of which are given under will be held online (Website : www.gerpegov.com/canarabank) on 09.06.2026 at 3.00 P.M.

SL. NO.	LOAN ACCOUNT NO.	NET WEIGHT OF THE GOLD JEWELLERY (gm)	RESERVE PRICE
1	164092429746	22.800	Rs.3,30,714/-
2	164094791690	13.500	Rs.1,95,818/-

The said auction is on the following conditions :
1) It is "as is where is" condition.
2) Reserve Price mentioned in the auction notice may vary based on the market price as on the date of auction.
3) The successful bidder shall pay the entire bid amount at once and take delivery of the jewellery at his / her absolute risk and responsibility and the said bidder shall not have any recourse to our Bank for any reason whatsoever.
4) The Bank reserves its right to put to auction all or any of the jewellery pledged in the account as considered necessary or stop auction at any time without any prior notice and as its absolute discretion.
5) The Bank has absolute discretion to either reject or accept any bid without assigning any reasons whatsoever.
6) The Bank has right to adjourn / postpone the auction sale at any stage to any future date at the convenience of the Bank and no person shall be entitled to claim any prior notice or right therefore.
7) If the successful bidder does not clear the bid amount and / or does anything which may give rise to a necessity of adjourning / postponing / holding fresh auction sale, he/she shall be liable to indemnify the Bank to the extent of loss, if any, caused on account of his/her lapses which may come in the way of completing the auction.
8) In case the auction fails, Bank shall publish another paper publication and conduct auction on any date subsequent to the auction date mentioned in this paper notification.

Date : 22.05.2026 MANAGER

NOTE :
- Amount outstanding should include all liabilities of the party under Gold Loans as well as any other loan / credit facility.
- The successful bidder should make full payment at least by next working day of the auction. Otherwise, bid shall be cancelled and EMD amount shall be forfeited.

PUBLIC NOTICE

PUBLIC NOTICE This is to inform to all public by this notice that, Mr. Siddharth S. Thareja and Mrs. Abhilasha Siddharth Thareja are owner of Flat No. 1004, admeasuring 785 Sq. Fts. (Carpet) area i.e. 72.96 Sq. Mtrs. (Carpet) area on 10th Floor, along with One Still Car Parking on Ground, of the Building No. C-2 in the "Neelkanth Greens Flamingo Co. Hsg. Soc. Ltd." standing on the property bearing Survey No. 312(p), 316(p), 318(p), 319(p), Village Majiwade, Tal. and Dist. Thane, herein after referred to as the "Said Flat". The Said Flat has purchased by 1) Mr. Siddharth S. Thareja, 2) Mrs. Abhilasha Siddharth Thareja and 3) Smt. Vimla S. Thareja through Power of Attorney Holder Mr. Siddharth S. Thareja from Mr. Vikas Kumar for himself and Power of Attorney Holder Mrs. Vandana Kumar vide Agreement for Sale dated 12th day of July, 2011 (Registered with the Joint Sub-Registrar of Thane - 2 at Doc. No. TNN2-7683-2011 dated 12/07/2011). Smt. Vimla S. Thareja expired on 16/05/2012 leaving behind 1) Mr. Santram Thareja (Husband), 2) Mr. Siddharth S. Thareja (Son) and 3) Mrs. Ellanshu Arora (Daughter). The Society has issued Share Certificate in the name of Mr. Siddharth S. Thareja and Mrs. Abhilasha Siddharth Thareja on the basis of No Objection Certificates along with Affidavit given by Mr. Santram Thareja and Mrs. Ellanshu Arora in favour of Mr. Siddharth S. Thareja and Mrs. Abhilasha Siddharth Thareja in the respect of the said Flat. My Client Mr. Siddharth S. Thareja and Mrs. Abhilasha Siddharth Thareja have agreed to sale the said flat. If any person or persons or company / firm / institution having any right, title, interest and claim or demand of any nature whatsoever in respect of said flat by way of any right of any nature viz. sales, exchange, agreement, assignment, gift, mortgage, lien, charge, inheritance, release, relinquishment, succession etc. or in any manner or otherwise is hereby called upon by this public notice to send his/her/their/its objection in writing along with the documents if any or his/her/their/it claim with the documentary proof thereof to the address written under within 15 days from the date of publication of this public notice. After expiry of 15 days from the publication of this notice if any objection or claim made by any person will not be considered and it will be treated that nobody has any claim or right.

UDAY M. DESHMUKH
ADVOCATE
Add: 001,A1, Swastik Residency, Anand Nagar, Ghodbunder Road, Thane (West) - 400615

PUBLIC NOTICE

Public notice is given to the general public that, my client MR. DASHARATH SINGH CHOUHAN is owner of the Shop No. 005, on the Ground Floor, adm. 293.33 Sq. Ft. Built up i.e. area of 27.26 Sq. mtrs, in the building known as "HIRA ARCADE" constructed on land bearing Survey No. 87, Hissa no. 09 and Survey no. 87, Hissa no. 13 situated at Village Kalher Taluka Bhiwandi and District Thane. My client Mr. Dasharath Singh Chouhan has become the owner of Said Shop through Registered Release Deed dated 06/08/2025 executed between 1) Shri. Surendra Parbat Singh, 2) Shri. Narendrapal Singh Sindal and the Releaser and Shri. Dasharath Singh Chouhan as the Releasee, registered with Sub-Registrar of Bhiwandi - 3 under Sr. No. 7009/2025 dated 06/08/2025. By an Agreement for Sale dated 08/05/2023 executed between Hiralal Patel, his P.O.A Holder Mrs. Pooja Ravi Patil as the Promoters of the One Part And 1) Shri. Surendra Parbat Singh, 2) Shri. Narendrapal Singh Sindal & 3) Shri. Dasharath Singh Chouhan becomes the owner as the Purchasers of Other part registered with Sub-Registrar of Bhiwandi - 2 under Sr. No. 6509/2023 dated 16/05/2023, in respect of Said Shop, Shri. Ranjit Pradeep Khandagale & Smt. Pooja Ravi Patil were the Developer/Builder of the Said Shop. Shri. Ranjit Pradeep Khandagale expired on 27/10/2016 leaving behind him 1) Smt. Sonali Ranjit Khandagale, 2) Kumar Krish Ranjit Khandagale, 3) Kumar Vivan Ranjit Khandagale as her legal heirs. The said legal heirs do not possess the Heirship Certificate issued by the competent court as a legal heir of late. Ranjit Pradeep Khandagale. Shri. Pooja Ravi Patil has without taking the Legal heirs of the other deceased partner Shri. Ranjit Pradeep Khandagale as the confirming party sold the said shop to 1) Shri. Surendra Parbat Singh, 2) Shri. Narendrapal Singh Sindal & 3) Shri. Dasharath Singh Chouhan. Therefore anybody having any claim or encumbrance by way of inheritance, sale, mortgage, charge, gift or lien etc. of any kind on the basis of heirship above property on the basis of the above documents should inform the same within 07 days of publication of this notice to the undersigned, failing which the claims if any of such person or persons to the said property and the document will be considered to have been waived, released or relinquished.

Adv. Tanuja N. Lomate
Off add - Shop No. 05, Ground Floor, Aayushy Pride C. H. S. Ltd, Plot No. 37, Sector - 04, karanjade, Taluka - Panvel, District - Raigad - 410206

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given to the Public at large that Our client has agreed to purchase the following piece and parcel of Land from its current Owner, as described below:

Schedule of Property			
Mauje: Vat, Taluka-Khalapur, District- Raigad,			
Survey/Gat no.	Total Area (H.R.P.)	Assessment	Owner/ Seller
99/B	0.17.00	2.29	Santosh Arjun Singh

If anybody is having any objection, claim, interest, dispute regarding the scheduled land or any part thereof by way of Sale, Exchange, Mortgage, Charge, Gift Maintenance, inheritance, possession, lease, tenancy, sub-tenancy, lien, license, hypothecation, transfer of title, or beneficial, interest under any trust, right of prescription, or pre-emption, under any agreement or other disposition or under any decree, order of award or otherwise claiming howsoever, are hereby requested to contact the undersigned with the documentary proof substantiating his / her / their objections / claims / details of dispute/s, within Seven (07) days from the date of this publication, failing which, our client will proceed to complete the sale transaction with the above owner as if there are no third party claims / objections / disputes in respect of the Scheduled Property and thereafter any claims / interest / objections / disputes etc, if any, will not be considered / entertained and / or deemed to have been waived, released, abandoned and give up, which may please note.

Place: CBD Belapur, **Adv. Vishal Singh**
Date: 21/05/2026 **FOR M/S V R LEGAL & Co.**
Office No- 225, Thapar Complex,
Plot No. 51, Sec-15, CBD Belapur, Navi Mumbai -410614,
Contact -+91- 9920390959,
Email id: adv.vrlegal@gmail.com.

SPECIAL RECOVERY AND SALE OFFICER,

Office of the Vaibhav Co - Operative Credit Society Ltd., Ghansoli, Navi Mumbai. Through Konkani Mahila Sahakari Patsansha Federation Ltd., Office at -A/002, Hari Palace Co-Op. Housing Society Ltd., Opposite Jaclin school, Gupte road, Jay Hind Colony No. 2, Dombivli (w), Dist. - Thane - 421202. Email Id: sronikam@gmail.com | Mobile No. 9833680195 / 9619945408

O.W No. SRO/Recovery/156/Vaibhav/1845/2026 **Date : 21/05/2026**
Proclamation of attach for Re-Sale of immovable property under Rule 11 of Maharashtra Co-Operative Society Rules, 1961.

Whereas the Defendant / Respondent Mr. Dattatrya Shivaji Makame, Residing At - Balaji Apartment, Rankar Ali, Ghansoli, Navi Mumbai, is in arrears of Vaibhav Co - Operative Credit Society Ltd., Having its office at : Near Hanuman Temple, Ghansoli, Navi Mumbai - 400 701 Through and they have arrears amount of Rs.10,10,318/- (Rupees Ten lakh Ten thousand Three Hundred Eighteen Only) till 17.11.2021 as per the Recovery Certificate issued by Dy. Registrar, Co - Operative Societies, Thane Taluka, Thane. The Hon'ble Divisional Registrar, Co - Operative Societies, Konkani Division, Navi Mumbai, have issued rights to undersigned to execute the said Recovery Certificate as per the Office Order No. 2002/2021 dated 14/10/2021 under Section 156 of Maharashtra Co Operative Societies Act, 1960. The undersigned have forfeited the below mentioned real owned immovable property of the Defendant / Respondent i.e. Mr. Dattatrya Shivaji Makame, as per the immovable property attachment order dated 20/10/2023 and the undersigned wants to execute the said Recovery Certificate on the below mentioned real owned immovable property of the Defendant / Respondent i.e. Mr. Dattatrya Shivaji Makame, as per the provisions of Rule 107 of Maharashtra Co - Operative Rules, 1961. And

- Whereas to recover the recovery amount, on its interest and expenses, it is required to be sale the immovable attached property sale; And
- Whereas the office of the Hon'ble District Deputy Registrar, Co-Operative Societies, Thane has fixed the **Upset Price**. And
- Hence, under this Notice it is declared that, Special Recovery and Sale Officer, Mr. Prakash Vitthal Nikam on Dated 29.06.2026 at 12.30 p.m. in the Office of Applicant Society i.e. Vaibhav Co - Operative Credit Society Ltd., Having its office at : Near Hanuman Temple, Ghansoli, Navi Mumbai - 400 701, below mentioned immovable property of Defendant / Respondent, Mr. Dattatrya Shivaji Makame, is / are able to attend and see the proceedings of Auction of immovable property and his rights, claim, interest and property and/or part or proceeds or benefits are having in the immovable property the Recovery Officer would have Re-sell the immovable property in the highest bidding as per the attached terms and conditions of the Auction proceedings and the interested person can see and verify the concerned documents at the office Applicant Society during the office hours.

DESCRIPTION OF THE IMMOVABLE PROPERTY
ALL that pieces and parcels of land situate, lying and being at Room bearing No. 403, Unit No. 004, House No. 0137, Property No. GHA-GHA-07130712-002-0403, GH 00338 1581 on Fourth Floor, admeasuring area about 485 Sq. Ft. Built up in the building known as Balaji Complex, At Ghansoli Division, Sector - Ghansoli, Nide - Ghansoli, Navi Mumbai, Tal & Dist - Thane, in the District Thane and Registration District Thane and Sub District Thane within the limits of the Navi Mumbai Municipal Corporation.

- The said outstanding amount is to be recovered from the defaulter by selling immovable property and the said amount is Rs. 14,59,844/- (Rupees Fourteen Lakh Fifty Nine Thousand Eight Hundred Forty Four Only) as on 20.05.2026.

PRAKASH V. NIKAM
Special Recovery and Sale Officer
Vaibhav Co - Operative Credit Society Ltd. through Konkani Mahila Sahakari Patsansha Federation Maryadi, Dombivli, Dist - Thane

Place : Dombivli, **SEAL**
Date : 21.05.2026

SLUM REHABILITATION AUTHORITY

(excluding the Brihan -Mumbai Municipal Corporation Area)
No. MMRSRA/DY Coll.4 Acquisition/383/2026
Date : 21/5/2026

PUBLIC NOTICE

Notice under the Provision to sub section (1) of section 14 of the Maharashtra Slum Areas (Improvement, Clearance & Redevelopment) Act, 1971

WHEREAS this public notice is published for the information to the land owner/ any interested person in the land in Village of Thane Kopri Thane District mentioned in column 2 of F.P. No. mentioned in column 3, area per Government in column 4, column 5 Area as per Slum Declared area, column 6 Area as per mentioned in column 4 is in the name of land owner's mentioned in column 6 Area as per Joint measurement, column 7 in the name of land owners mentioned in as per government record in table given below. The occupiers/hutment dwellers have formed Co-operative Housing Society (proposed) mentioned in column 8 in table given below and have submitted the proposal for land acquisition under provisions of Section 14 (1) of the Maharashtra Slum Areas (Improvement, Clearance & Redevelopment) Act, 1971 to implement the scheme of slum rehabilitation in respect of the property described below.

Schedule							
Village -Kopri, Taluka- Thane							
Sr. No	Village & Taluka Name	T.P.S No	Area as per Property card in sq.mtrs)	Area to be declared as Slum In (Sq.Mtrs.)	Area As per Joint Measurement in (Sq.Mtrs.)	Name of the Holders As per Property Card and Nominees	Area as per Property card in sq.mtrs)
1	Kopari Thane	1915 To 1940	722.70	722.70	673.91	1) Prakash Dattatrya Koli 2) B h a l c h a n d r a Dattatrya Koli 3) Vijaya Anil Bhoir	Dattakrupa Co-op Housing Society Limited
Total Area			722.70	722.70	673.91		

However, the Owner of the land or any other person Who is interested in such land by this notice is informed to show cause in writing in the office of Mumbai Metropolitan Region Slum Rehabilitation Authority, Thane during office hours (between 9.45 am & 5.30 pm) why the said land should not be acquired for the purpose within 7 days from the date of issue of this public notice.

(Sandeep Malvi)
Chief Executive Officer
MMR Slum Rehabilitation Authority

Thane Municipal Corporation Market Building, Near Dr. Kashinath Ghanekar Auditorium, Khevr Circle, Gladly Alvares Road, Manpada, Thane(w) 400610 Tel : 022-25842900
E-mail : thane@tra.gov.in

WESTERN MINISTIL LIMITED

(CIN : L33200MH1972PLC015928)
Regd. Office : SHP No. 413, Fourth Floor, CTS No. 458, Disha Construction, Subhash Road, E-Square, Village Vile Parle (East), Mumbai - 400057, Maharashtra, India, Vileparle (East), Mumbai, Maharashtra, India, 400057 Tel No : 022-22823653, Fax: 022-22044801, Email ID : wml.compliance@gmail.com, Website: www.westernministil.in

STATEMENT OF FINANCIAL RESULTS FOR THE FOURTH QUARTER & YEAR ENDED ON 31.03.2026

Sr. No.	Particulars	Quarter Ended			Year Ended	
		31-03-26	31-12-25	31-03-25	31-03-26	31-03-25
		(Audited)	(Un-Audited)	(Audited)	(Audited)	(Audited)
1	Total Income from Operations (Net)	-	-	-	-	0.08
2	Net Profit / (Loss) for the period (before tax & Exceptional Items)	(10.56)	(9.58)	(8.62)	(27.67)	(32.23)
3	Net Profit / (Loss) for the Period before Tax (after Exceptional Items)	(10.56)	(9.58)	(8.62)	(27.67)	(32.23)
4	Net Profit / (Loss) for the Period after Tax (after Exceptional Items)	(10.56)	(9.58)	(8.62)	(27.67)	(32.23)
5	Total Comprehensive Income [Comprising Profit / (Loss) after Tax and Other Comprehensive Income after Tax]	(10.56)	(9.58)	(8.62)	(27.67)	(32.23)
6	Equity Share Capital	615.72	215.72	215.72	615.72	615.72
7	Reserves excluding Revaluation Reserve as at Balance Sheet date	-	-	-	(76.04)	(698.37)
8	Earnings Per Share (of Rs. 10 each, in Rs.)					
	Basic	(0.17)	(0.44)	(0.40)	(0.45)	(1.49)

पांडुरंगाच्या कृपेमुळे अपघातातून बचावल्याची भावना मनसे नेते दिलीप धोत्रे यांच्याकडून व्याक्त

पंढरपूर, सचिन मुर्डेश्वर मुंबई पुणे एक्सप्रेस महामार्गावर मनसे नेते दिलीप धोत्रे यांचा नुकताच अपघात झाला होता. या दरम्यान पुणेच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल असताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्वरित चोकरशी केली होती. उपचारांनंतर धोत्रे यांची विचारपूस करण्यासाठी पंढरपूर येथील निवास्थानी मित्रमंडळींची रिध लागली असून या दरम्यान धोत्रे यांनी भगवान विठ्ठलाची कृपा असल्याची भावना व्याक्त केली. श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या कृपेने आयुष्यात मला सर्वकाही भरभरून मिळाले आहे. त्यातूनच आजवर मी प्रत्येक गरजू आणि सर्व समाज भटकंतीसाठी जेवढी करता येईल तेवढी मदत प्रामाणिकपणे करीत आलो आहे. या सर्वांचे आशीर्वाद आणि श्री विठ्ठल-रुक्मिणीची कृपा माझ्यावर



आहे. पुण्याजवळ भीषण अपघात झालेला असताना वारकरांच्या रूपात खरंच, माझा विठ्ठल मला वाचविण्यासाठी धावला, असे भावनिक उदगार मनसे नेते दिलीप धोत्रे यांनी काढले. पंढरपूरकडे येत असताना १४ मे रोजी रात्री १२.३० च्या सुमारास मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवेवर तळेगाव टोल नाकाजवळ मनसे नेते दिलीप धोत्रे यांच्या फॉन्च्यूर गाडीचा भीषण अपघात झाला. पुणे येथे रुग्णालयात

उपचारांनंतर सध्या ते पंढरपुरातील घरी विश्रांती घेत आहेत. त्यांच्या भेटीसाठी दररोज विविध क्षेत्रातील मान्यवर नागरिकांची रीथ लागत आहे. अपघाताविषयी बोलताना दिलीप धोत्रे म्हणाले, मी गाडीत झोपलो होतो. अचानक भीषण अपघात झाला. परंतु काय झाले काहीच कळले नाही. पंढरपूर येथे होत असलेल्या हरिनाम सप्ताहाचे निमंत्रण देण्यासाठी मुंबईला आलेले अकलूज, कोडंबावो येथील वारकरी,

महाराज ह.भ.प. समाधान वाघमारे, ह.भ.प. सचिन यादव महाराज, ह.भ.प. धीरज यादव महाराज, ह.भ.प. दिगंबर घाडगे, ह.भ.प. भरत गायकवाड, ह.भ.प. कृष्णा कदम हे योगायोगाने त्याच रस्त्याने पंढरपूरकडे येत होते. माझा अपघात झाला आणि दोन मिनिटांत ते घटनास्थळी पोहोचले. आजूबाजूला अनेक गाड्या थांबून लोक फक्त बघत होते. पण वारकरांच्या रूपात आलेल्या या माझ्या विठ्ठलाचे क्षणाचाही विलंब न करता, मला चक्काचूर झालेल्या गाडीतून बाहेर काढले. स्वतःच्या गाडीत घेतले आणि तातडीने पुणे येथे रुग्णालयात पोहोचवले. दरम्यान, अपघातावेळी धावून आलेल्या त्याच वारकरी, महाराज मंडळींनी धोत्रे यांची घरी येऊन मदत घेतली. यावेळी नगरसेविका माधुरी धोत्रे, साक्षी धोत्रे तसेच

कुटुंबीय उपस्थित होते. या कधीच होणार नाही, असे म्हणत सगळ्यांच्या उपकारांची परतफेड दिलीप धोत्रे यावेळी भावूक झाले होते.

जाहीर सूचना	
जाहीर नोटिस प्रसिध्द करण्यात येणे की, माझे अशिल यांनी असे कळविले आहे की, श्री. चमनलाल जोधाराम हे पहिल मजला, सेव १६०० चौ. फूट बांधीय व ६०० चौ. फूट टॅरस, राम निवास इमारत, सिटीएच क्र. ५२६ / ६ व ५२७/७, प्लॉट क्र. २२६, २२७/सी, गा. नाव: सावन (श्रीव) पुणे, तालुका व जिल्हा मुंबई. ४०००२२ या मिळकतीचे मालक होते.	
श्री. चमनलाल जोधाराम हे दि. २२/०९/२००२ रोजी मृत झाले असून त्यांनी हयात असते वेळी दि. १४/१२/२००१ रोजी मृत्यूच बतविले होते त्यांनुसार सदरची मिळकत श्री. कस्तूरलाल चमनलाल ओभान व श्री. किशोर चमनलाल ओभान यांना हस्तांतर करण्याचे ठरविले होते.	
दि. २३/०८/२००७ रोजीच्या विक्री करारनामा नुसार श्री कस्तूरलाल चमनलाल ओभान यांनी सदरची मिळकत श्री. कनलललिंग बहादुरसिंग बांगी व लक्ष्मणत कौर कनललसिंग बांगी यांना विकले आहे. सदरच दस्त हा बंद दुयम निबंध कार्यालय मुंबई - ४००२२६ व सेव क्र. ७९८६/२००७ मध्ये नोंदविण्यात आला आहे. सदरच्या विक्री करारनामा मध्ये श्री. किशोर चमनलाल ओभान यांना पंधराकड म्हणून घेतले नाही.	
तरी, माझे अशिल म्याम कनलस दिनेशी पूर्ण कळविताना की, जर कोणत्याही व्यक्तीचे सरर मिळकत व मिळकतीशी संबंधित कोणतेही हक्क व भाग बाबतीत कोणत्याही व्यक्तीकडे विक्री, विनिमय, तारण, भेद, कर्ज, शुल्क, अधिकार, बदली, समभाण, रूची, देखावत परवाना, भेद, वासा, सामाविकता, मालकी, ताबा किंवा अन्य स्वरूपात कोणताही यावा/हक्क/ हक्की/ आदेश असल्यास त्यांनी ही जाहीर नोटिस प्रसिध्द झालेच्या तारखेपासून ०७ दिवसांच्या आत पुणे कार्यालयी पुरवठासल्लत खालील पत्त्यावर संपर्क साधावा. जर असे कोणतेही दावे, हक्क व मिळकत्याच्या उरोमा मिळकत व त्यातील भाग बाबत कोणत्याही काहीच हक्क व हक्क नसतील तेही असे समजले जाईल, जर कुणाबाबत दावे/ हक्की/ अन्य विषयांनंतर कोणत्याही स्वरूपात मिळकत्याचे संसूदन दिले किंवा माफ केले असे समजून स्विकारले जाणार नाहीत.	
दिनांक: २२/०५/२०२६	
सह/ लॉइटर असोसिएट्स तर्फे अॅड. सुनिल ड. गायकवाड,	
पत्ता : ३१५, ३रा मजला, बावा टॉवर, प्लॉट क्र. ७८/७९, सेक्टर-१०, वाशी, नवी मुंबई - ४००७०३, पो. नं. ७५०६१६४२३०.	

लढूपणाविरोधातील लढ्याची नवी सुरुवात वोक्हाट हॉस्पिटल्स, मीरा रोड येथे समर्पित ऑर्बिसिटी क्लिनिकची सुरुवात

मुंबई : सुरेश डेरे मुंबई- भारतात झपाट्याने वाढत असलेल्या लढूपणाच्या समस्याला तोंड देण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलत वोक्हाट हॉस्पिटल्सने आपल्या मीरा रोड येथील रुग्णालयात समर्पित ऑर्बिसिटी क्लिनिक सुरू केले आहे. वोक्हाट हॉस्पिटल्स, मीरा रोड येथील हे नवीन केंद्र लढूपणा, मेटाबॉलिक विकार आणि वजनाशी संबंधित आरोग्य समस्यांनी त्रस्त असलेल्या रुग्णांना वैज्ञानिक आणि सर्वसमावेशक उपचार उपलब्ध करून देणार आहे.

शहरी भारतात लढूपणाचे प्रमाण वेगाने वाढत असल्याने 'वोक्हाट' हॉस्पिटल्सने या क्लिनिकची रचना मॉडर्न सिस्टिमने पद्धतीने केली आहे. येथे प्रगत वैद्यकीय उपचार, बॅरिएट्रिक सर्जरी, न्यूट्रिशन काउन्सलिंग, लाइफस्टाइल मॅनेजमेंट आणि दीर्घकालीन रुग्ण सहाय्या या सर्व सुविधा एकाच छताखाली उपलब्ध असतील. भारतामध्ये प्रौढांसाठी असादी लढूपणाचे प्रमाण वाढत आहे. बदलती जीवनशैली, ताणतणाव, चुकीच्या आहाराच्या सवयी आणि शारीरिक हालचालीमध्ये घट ही त्यामागील प्रमुख कारणे आहेत. जागतिक आरोग्य अहवालांनुसार, गेल्या दोन दशकांत भारतातील लढूपणाचे प्रमाण जवळपास दुप्पट झाले आहे. त्यामुळे लढूपणावर रक्तदाब, हृदयरोग आणि फॅटी लिव्हर यांसारख्या आजारांचा धोका वाढला आहे. विशेषतः शहरी भागातील तरुणांमध्ये ही समस्या अधिक चिंताजनक बनत आहे. वोक्हाट हॉस्पिटल्स, मीरा रोड येथील ऑर्बिसिटी क्लिनिकमध्ये टाईप-२ मधुमेह, उच्च रक्तदाब, स्लीप अप्नीया, फॅटी लिव्हर, सांधेदुखी आणि हृदयविकाराचा धोका यांसारख्या लढूपणाशी संबंधित आजारांवर विशेष उपचार केले जाणार आहेत.

यावेळी 'वोक्हाट हॉस्पिटल्स', मीरा रोड येथील कन्सल्टंट मेटाबॉलिक आणि बॅरिएट्रिक सर्जन डॉ. राजीव मोहन म्हणाले, 'लढूपणाचे निदान व उपचार' (कन्सल्टंट फिजिशियन), डॉ. इम्रान खान (हेड - फिजिओथेरेपी) आणि रिचा देसाई (हेड - न्यूट्रिशन आणि डायटेटिक्स) हे डोक्टर्स टाऊन टिमचा भाग असतील. ही टीम रुग्णांना सर्वसमावेशक आणि वैयक्तिक लढूपणा व्यवस्थापन

वजन वाढण्याची समस्या नाही, तर ती व्यक्तीच्या संपूर्ण आरोग्यावर आणि जीवनमानावर परिणाम करणारी गंभीर वैद्यकीय स्थिती आहे. अनेक रुग्ण सामाजिक दबाव, वजन कमी करण्याचे वारंवार अपयशी प्रयत्न आणि गंभीर आरोग्य समस्यांमुळे त्रस्त असतात. वोक्हाट हॉस्पिटल्स, मीरा रोड येथे सुरू करण्यात आलेल्या या समर्पित ऑर्बिसिटी क्लिनिकच्या माध्यमातून आम्ही रुग्णांना वैज्ञानिक, संवेदनशील आणि वैयक्तिक उपचारांचा मार्ग उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करत आहोत.' ते पुढे म्हणाले: 'आधुनिक बॅरिएट्रिक आणि मेटाबॉलिक उपचारांमुळे जगभरातील रुग्णांच्या जीवनात सकारात्मक बदल घडत आहेत. योग्य वैद्यकीय मार्गदर्शनामुळे रुग्णांना दीर्घकालीन वजन नियंत्रण आणि लढूपणाशी संबंधित आजारांपासून मुक्ती मिळू शकते.'

वोक्हाट हॉस्पिटल्स, मीरा रोडचे सेंट्रल हेड डॉ. सुशील कुमार म्हणाले: 'ऑर्बिसिटी क्लिनिकची सुरुवात ही भारतातील वेगाने वाढणाऱ्या आरोग्य समस्यांपैकी एक असलेल्या लढूपणावर उपचारांच्या वोक्हाट हॉस्पिटल्सच्या बांधिलकीचे प्रतीक आहे. रुग्णांना त्यांच्या घराजवळ प्रगत उपचार, तज्ज्ञांचे मार्गदर्शन आणि दीर्घकालीन आरोग्य सहाय्य उपलब्ध करून देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.'

वोक्हाट हॉस्पिटल्स, मीरा रोड येथील या ऑर्बिसिटी क्लिनिकमध्ये डॉ. विमलेश मिश्रा (कन्सल्टंट फिजिशियन), डॉ. इम्रान खान (हेड - फिजिओथेरेपी) आणि रिचा देसाई (हेड - न्यूट्रिशन आणि डायटेटिक्स) हे डॉक्टर्स टाऊन टिमचा भाग असतील. ही टीम रुग्णांना सर्वसमावेशक आणि वैयक्तिक लढूपणा व्यवस्थापन

सेवा देणार आहे. वोक्हाट हॉस्पिटल्सचे हे ऑर्बिसिटी क्लिनिक बॅरिएट्रिक सर्जरी, एंडोक्रिनोलॉजी, डायटेटिक्स, फिजिओथेरेपी, सायकॉलॉजी आणि क्लिनिकल केअर तज्ज्ञांच्या आणि अणून प्रत्येक रुग्णासाठी वैयक्तिक उपचार योजना तयार करणार आहे. या ऑर्बिसिटी क्लिनिकच्या माध्यमातून वोक्हाट हॉस्पिटल्स, मुंबईच्या पश्चिम उपनगरांमध्ये प्रगत आरोग्यसेवा अधिक मजबूत करत असून, विशेष लढूपणा उपचार सेवा अधिक सुलभ करण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल उचलत आहे.

जाहीर सूचना यादवे सर्वसामान्य जनतेस कळविण्यात येणे की, आमचे ग्राहक श्री. शंकर अहमद शकीउल्लाह खान यांच्या वतीने मीरा रोड (पूर्व), जिल्हा ठाणे - ४०११०७ येथील राना नावे स्थित 'अॅडव्होकेट डॉ. अशिल हॉस्पिटल्ससाठी' या इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील फ्लॅट क्र. १०१, (वायूचे 'सरर फ्लॅट' असा उल्लेख) संदर्भात ही जाहीर नोटिस प्रसिध्द करण्यात येत आहे.

सरर फ्लॅट नं. १०१, शकीउल्लाह हॉस्पिटल्स खान यांनी २२/०९/२००१ रोजी निदान झाले असून, त्यांच्या निवासस्थान सरर फ्लॅट नं. १०१, हॉस्पिटल्स खान यांच्या नावावर हस्तांतरित करण्यात आला आहे. १] शंकर अहमद शकीउल्लाह खान (मुलगा), २] शाना खानु नियामुल्लाह (स्वामी) शाना खानु शकीउल्लाह खान (मुलगी), ३] नूदेन अहमद शकीउल्लाह खान (मुलगा), ४] पर्वेज अहमद शकीउल्लाह खान (मुलगा), ५] मोहम्मद खालिद शकीउल्लाह खान (मुलगा) ६] शाना शकीउल्लाह खान (मुलगी), ७] मोहम्मद कमरान शकीउल्लाह खान (मुलगा)

तसेच खालील वारसांनी: १] शाना खानु नियामुल्लाह (स्वामी) शाना खानु शकीउल्लाह खान (मुलगा), २] नूदेन अहमद शकीउल्लाह खान (मुलगा), ३] पर्वेज अहमद शकीउल्लाह खान (मुलगा), ४] मोहम्मद खालिद शकीउल्लाह खान (मुलगा), ५] शाना शकीउल्लाह खान (मुलगा), ६] शाना शकीउल्लाह खान (मुलगा), ७] मोहम्मद कमरान शकीउल्लाह खान (मुलगा)

तसेच खालील वारसांनी: १] शाना खानु नियामुल्लाह (स्वामी) शाना खानु शकीउल्लाह खान (मुलगा), २] नूदेन अहमद शकीउल्लाह खान (मुलगा), ३] पर्वेज अहमद शकीउल्लाह खान (मुलगा), ४] मोहम्मद खालिद शकीउल्लाह खान (मुलगा), ५] शाना शकीउल्लाह खान (मुलगा), ६] शाना शकीउल्लाह खान (मुलगा), ७] मोहम्मद कमरान शकीउल्लाह खान (मुलगा)

तसेच खालील वारसांनी: १] शाना खानु नियामुल्लाह (स्वामी) शाना खानु शकीउल्लाह खान (मुलगा), २] नूदेन अहमद शकीउल्लाह खान (मुलगा), ३] पर्वेज अहमद शकीउल्लाह खान (मुलगा), ४] मोहम्मद खालिद शकीउल्लाह खान (मुलगा), ५] शाना शकीउल्लाह खान (मुलगा), ६] शाना शकीउल्लाह खान (मुलगा), ७] मोहम्मद कमरान शकीउल्लाह खान (मुलगा)

तसेच खालील वारसांनी: १] शाना खानु नियामुल्लाह (स्वामी) शाना खानु शकीउल्लाह खान (मुलगा), २] नूदेन अहमद शकीउल्लाह खान (मुलगा), ३] पर्वेज अहमद शकीउल्लाह खान (मुलगा), ४] मोहम्मद खालिद शकीउल्लाह खान (मुलगा), ५] शाना शकीउल्लाह खान (मुलगा), ६] शाना शकीउल्लाह खान (मुलगा), ७] मोहम्मद कमरान शकीउल्लाह खान (मुलगा)

तसेच खालील वारसांनी: १] शाना खानु नियामुल्लाह (स्वामी) शाना खानु शकीउल्लाह खान (मुलगा), २] नूदेन अहमद शकीउल्लाह खान (मुलगा), ३] पर्वेज अहमद शकीउल्लाह खान (मुलगा), ४] मोहम्मद खालिद शकीउल्लाह खान (मुलगा), ५] शाना शकीउल्लाह खान (मुलगा), ६] शाना शकीउल्लाह खान (मुलगा), ७] मोहम्मद कमरान शकीउल्लाह खान (मुलगा)

तसेच खालील वारसांनी: १] शाना खानु नियामुल्लाह (स्वामी) शाना खानु शकीउल्लाह खान (मुलगा), २] नूदेन अहमद शकीउल्लाह खान (मुलगा), ३] पर्वेज अहमद शकीउल्लाह खान (मुलगा), ४] मोहम्मद खालिद शकीउल्लाह खान (मुलगा), ५] शाना शकीउल्लाह खान (मुलगा), ६] शाना शकीउल्लाह खान (मुलगा), ७] मोहम्मद कमरान शकीउल्लाह खान (मुलगा)

तसेच खालील वारसांनी: १] शाना खानु नियामुल्लाह (स्वामी) शाना खानु शकीउल्लाह खान (मुलगा), २] नूदेन अहमद शकीउल्लाह खान (मुलगा), ३] पर्वेज अहमद शकीउल्लाह खान (मुलगा), ४] मोहम्मद खालिद शकीउल्लाह खान (मुलगा), ५] शाना शकीउल्लाह खान (मुलगा), ६] शाना शकीउल्लाह खान (मुलगा), ७] मोहम्मद कमरान शकीउल्लाह खान (मुलगा)

तसेच खालील वारसांनी: १] शाना खानु नियामुल्लाह (स्वामी) शाना खानु शकीउल्लाह खान (मुलगा), २] नूदेन अहमद शकीउल्लाह खान (मुलगा), ३] पर्वेज अहमद शकीउल्लाह खान (मुलगा), ४] मोहम्मद खालिद शकीउल्लाह खान (मुलगा), ५] शाना शकीउल्लाह खान (मुलगा), ६] शाना शकीउल्लाह खान (मुलगा), ७] मोहम्मद कमरान शकीउल्लाह खान (मुलगा)

तसेच खालील वारसांनी: १] शाना खानु नियामुल्लाह (स्वामी) शाना खानु शकीउल्लाह खान (मुलगा), २] नूदेन अहमद शकीउल्लाह खान (मुलगा), ३] पर्वेज अहमद शकीउल्लाह खान (मुलगा), ४] मोहम्मद खालिद शकीउल्लाह खान (मुलगा), ५] शाना शकीउल्लाह खान (मुलगा), ६] शाना शकीउल्लाह खान (मुलगा), ७] मोहम्मद कमरान शकीउल्लाह खान (मुलगा)

तसेच खालील वारसांनी: १] शाना खानु नियामुल्लाह (स्वामी) शाना खानु शकीउल्लाह खान (मुलगा), २] नूदेन अहमद शकीउल्लाह खान (मुलगा), ३] पर्वेज अहमद शकीउल्लाह खान (मुलगा), ४] मोहम्मद खालिद शकीउल्लाह खान (मुलगा), ५] शाना शकीउल्लाह खान (मुलगा), ६] शाना शकीउल्लाह खान (मुलगा), ७] मोहम्मद कमरान शकीउल्लाह खान (मुलगा)

तसेच खालील वारसांनी: १] शाना खानु नियामुल्लाह (स्वामी) शाना खानु शकीउल्लाह खान (मुलगा), २] नूदेन अहमद शकीउल्लाह खान (मुलगा), ३] पर्वेज अहमद शकीउल्लाह खान (मुलगा), ४] मोहम्मद खालिद शकीउल्लाह खान (मुलगा), ५] शाना शकीउल्लाह खान (मुलगा), ६] शाना शकीउल्लाह खान (मुलगा), ७] मोहम्मद कमरान शकीउल्लाह खान (मुलगा)

तसेच खालील वारसांनी: १] शाना खानु नियामुल्लाह (स्वामी) शाना खानु शकीउल्लाह खान (मुलगा), २] नूदेन अहमद शकीउल्लाह खान (मुलगा), ३] पर्वेज अहमद शकीउल्लाह खान (मुलगा), ४] मोहम्मद खालिद शकीउल्लाह खान (मुलगा), ५] शाना शकीउल्लाह खान (मुलगा), ६] शाना शकीउल्लाह खान (मुलगा), ७] मोहम्मद कमरान शकीउल्लाह खान (मुलगा)

जाहीर सूचना	
जाहीर नोटिस प्रसिध्द करण्यात येणे की, माझे अशिल यांनी असे कळविले आहे की, श्री. चमनलाल जोधाराम हे पहिल मजला, सेव १६०० चौ. फूट बांधीय व ६०० चौ. फूट टॅरस, राम निवास इमारत, सिटीएच क्र. ५२६ / ६ व ५२७/७, प्लॉट क्र. २२६, २२७/सी, गा. नाव: सावन (श्रीव) पुणे, तालुका व जिल्हा मुंबई. ४०००२२ या मिळकतीचे मालक होते.	
श्री. चमनलाल जोधाराम हे दि. २२/०९/२००२ रोजी मृत झाले असून त्यांनी हयात असते वेळी दि. १४/१२/२००१ रोजी मृत्यूच बतविले होते त्यांनुसार सदरची मिळकत श्री. कस्तूरलाल चमनलाल ओभान व श्री. किशोर चमनलाल ओभान यांना हस्तांतर करण्याचे ठरविले होते.	
दि. २३/०८/२००७ रोजीच्या विक्री करारनामा नुसार श्री कस्तूरलाल चमनलाल ओभान यांनी सदरची मिळकत श्री. कनलललिंग बहादुरसिंग बांगी व लक्ष्मणत कौर कनललसिंग बांगी यांना विकले आहे. सदरच दस्त हा बंद दुयम निबंध कार्यालय मुंबई - ४००२२६ व सेव क्र. ७९८६/२००७ मध्ये नोंदविण्यात आला आहे. सदरच्या विक्री करारनामा मध्ये श्री. किशोर चमनलाल ओभान यांना पंधराकड म्हणून घेतले नाही.	
तरी, माझे अशिल म्याम कनलस दिनेशी पूर्ण कळविताना की, जर कोणत्याही व्यक्तीचे सरर मिळकत व मिळकतीशी संबंधित कोणतेही हक्क व भाग बाबतीत कोणत्याही व्यक्तीकडे विक्री, विनिमय, तारण, भेद, कर्ज, शुल्क, अधिकार, बदली, समभाण, रूची, देखावत परवाना, भेद, वासा, सामाविकता, मालकी, ताबा किंवा अन्य स्वरूपात कोणताही यावा/हक्क/ हक्की/ आदेश असल्यास त्यांनी ही जाहीर नोटिस प्रसिध्द झालेच्या तारखेपासून ०७ दिवसांच्या आत पुणे कार्यालयी पुरवठासल्लत खालील पत्त्यावर संपर्क साधावा. जर असे कोणतेही दावे, हक्क व मिळकत्याच्या उरोमा मिळकत व त्यातील भाग बाबत कोणत्याही काहीच हक्क व हक्क नसतील तेही असे समजले जाईल, जर कुणाबाबत दावे/ हक्की/ अन्य विषयांनंतर कोणत्याही स्वरूपात मिळकत्याचे संसूदन दिले किंवा माफ केले असे समजून स्विकारले जाणार नाहीत.	
दिनांक: २२/०५/२०२६	
सह/ लॉइटर असोसिएट्स तर्फे अॅड. सुनिल ड. गायकवाड,	
पत्ता : ३१५, ३रा मजला, बावा टॉवर, प्लॉट क्र. ७८/७९, सेक्टर-१०, वाशी, नवी मुंबई - ४००७०३, पो. नं. ७५०६१६४२३०.	

संदर्भ: CB/118/Pratik Jain/SARFAES-13(2)/2026 दिनांक: ०५.०५.२०२६

प्रति, श्री. भारत फूड्स, (प्रोप्रायटर श्री. भारतभाई विशानजीभाई ठक्कर), गाळा क्र. २ व ३, कामसेठे कंपाउंड, कामण गाव, पालघर, महाराष्ट्र - ४०२२०८ मोबाईल क्र.: ९७२६६२१२९२ ई-मेल आयडी: bharatfoods20017@gmail.com

श्री. भारतभाई विशानजीभाई ठक्कर, पुत्र श्री. विशानजीभाई ठक्कर, (कॅन्डिडर व संयुक्त महागणदार), सौ. निमिषा भारतभाई ठक्कर, पत्नी श्री. भारतभाई ठक्कर, (सह-कॅन्डिडर व संयुक्त महागणदार), राहणार: विंग 'बी', फ्लॅट क्र. ३०९, तिसरा मजला, राज विंगम सौएवएचए, शिव वल्लभ रोड, अशोकनगर, दहिसर (पूर्व), मुंबई - ४०००६८, मोबाईल क्र.: ७८५९९०००७ / ९७६९९०५८६५ ई-मेल आयडी: bvhakkarg1@gmail.com, nbhakar1982@gmail.com

श्री. भारतभाई विशानजीभाई ठक्कर, पुत्र श्री. विशानजीभाई ठक्कर, (कॅन्डिडर व संयुक्त महागणदार), सौ. निमिषा भारतभाई ठक्कर, पत्नी श्री. भारतभाई ठक्कर, (सह-कॅन्डिडर व संयुक्त महागणदार) तसेच राहणार: फ्लॅट क्र. ८०१, ८०२, ८०३, तिसरा मजला, राज विंगम सौएवएचए, शिव वल्लभ रोड, अशोकनगर, दहिसर (पूर्व), मुंबई - ४०००६८, मोबाईल क्र.: ७८५९९०००७ / ९७६९९०५८६५ ई-मेल आयडी: bvhakkarg1@gmail.com, nbhakar1982@gmail.com

श्री. भारतभाई विशानजीभाई ठक्कर, पुत्र श्री. विशानजीभाई ठक्कर, (कॅन्डिडर व संयुक्त महागणदार) तसेच राहणार: फ्लॅट क्र. ८०१, ८०२, ८०३, तिसरा मजला, राज विंगम सौएवएचए, शिव वल्लभ रोड, अशोकनगर, दहिसर (पूर्व), मुंबई - ४०००६८, मोबाईल क्र.: ७८५९९०००७ / ९७६९९०५८६५ ई-मेल आयडी: bvhakkarg1@gmail.com, nbhakar1982@gmail.com

श्री. भारतभाई विशानजीभाई ठक्कर, पुत्र श्री. विशानजीभाई ठक्कर, (कॅन्डिडर व संयुक्त महागणदार) तसेच राहणार: फ्लॅट क्र. ८०१, ८०२, ८०३, तिसरा मजला, राज विंगम सौएवएचए, शिव वल्लभ रोड, अशोकनगर, दहिसर (पूर्व), मुंबई - ४०००६८, मोबाईल क्र.: ७८५९९०००७ / ९७६९९०५८६५ ई-मेल आयडी: bvhakkarg1@gmail.com, nbhakar1982@gmail.com

श्री. भारतभाई विशानजीभाई ठक्कर, पुत्र श्री. विशानजीभाई ठक्कर, (कॅन्डिडर व संयुक्त महागणदार) तसेच राहणार: फ्लॅट क्र. ८०१, ८०२, ८०३, तिसरा मजला, राज विंगम सौएवएचए, शिव वल्लभ रोड, अशोकनगर, दहिसर (पूर्व), मुंबई - ४०००६८, मोबाईल क्र.: ७८५९९०००७ / ९७६९९०५८६५ ई-मेल आयडी: bvhakkarg1@gmail.com, nbhakar1982@gmail.com

श्री. भारतभाई विशानजीभाई ठक्कर, पुत्र श्री. विशानजीभाई ठक्कर, (कॅन्डिडर व संयुक्त महागणदार) तसेच राहणार: फ्लॅट क्र. ८०१, ८०२, ८०३, तिसरा मजला, राज विंगम सौएवएचए, शिव वल्लभ रोड, अशोकनगर, दहिसर (पूर्व), मुंबई - ४०००६८, मोबाईल क्र.: ७८५९९०००७ / ९७६९९०५८६५ ई-मेल आयडी: bvhakkarg1@gmail.com, nbhakar1982@gmail.com

श्री. भारतभाई विशानजीभाई ठक्कर, पुत्र श्री. विशानजीभाई ठक्कर, (कॅन्डिडर व संयुक्त महागणदार) तसेच राहणार: फ्लॅट क्र. ८०१, ८०२, ८०३, तिसरा मजला, राज विंगम सौएवएचए, शिव वल्लभ रोड, अशोकनगर, दहिसर (पूर्व), मुंबई - ४०००६८, मोबाईल क्र.: ७८५९९०००७ / ९७६९९०५८६५ ई-मेल आयडी: bvhakkarg1@gmail.com, nbhakar1982@gmail.com

श्री. भारतभाई विशानजीभाई ठक्कर, पुत्र श्री. विशानजीभाई ठक्कर, (कॅन्डिडर व संयुक्त महागणदार) तसेच राहणार: फ्लॅट क्र. ८०१, ८०२, ८०३, तिसरा मजला, राज विंगम सौएवएचए, शिव वल्लभ रोड, अशोकनगर, दहिसर (पूर्व), मुंबई - ४०००६८, मोबाईल क्र.: ७८५९९०००७ / ९७६९९०५८६५ ई-मेल आयडी: bvhakkarg1@gmail.com, nbhakar1982@gmail.com

श्री. भारतभाई विशानजीभाई ठक्कर, पुत्र श्री. विशानजीभाई ठक्कर, (कॅन्डिडर व संयुक्त महागणदार) तसेच राहणार: फ्लॅट क्र. ८०१, ८०२, ८०३, तिसरा मजला, राज विंगम सौएवएचए, शिव वल्लभ रोड, अशोकनगर, दहिसर (पूर्व), मुंबई - ४०००६८, मोबाईल क्र.: ७८५९९०००७ / ९७६९९०५८६५ ई-मेल आयडी: bvhakkarg1@gmail.com, nbhakar1982@gmail.com

श्री. भारतभाई विशानजीभाई ठक्कर, पुत्र श्री. विशानजीभाई ठक्कर, (कॅन्डिडर व संयुक्त महागणदार) तसेच राहणार: फ्लॅट क्र. ८०१, ८०२, ८०३, तिसरा मजला, राज विंगम सौएवएचए, शिव वल्लभ रोड, अशोकनगर, दहिसर (पूर्व), मुंबई - ४०००६८, मोबाईल क्र.: ७८५९९०००७ / ९७६९९०५८६५ ई-मेल आयडी: bvhakkarg1@gmail.com, nbhakar1982@gmail.com

श्री. भारतभाई विशानजीभाई ठक्कर, पुत्र श्री. विशानजीभाई ठक्कर, (कॅन्डिडर व संयुक्त महागणदार) तसेच राहणार: फ्लॅट क्र. ८०१, ८०२, ८०३, तिसरा मजला, राज विंगम सौएवएचए, शिव वल्लभ रोड, अशोकनगर, दहिसर (पूर्व), मुंबई - ४०००६८, मोबाईल क्र.: ७८५९९०००७ / ९७६९९०५८६५ ई-मेल आयडी: